

#### Communication Address:

Solara Active Pharma Sciences Limited 2nd Floor, Admin Block

27, Vandaloor Kelambakkam Road, Keelakottaiyur Village, Melakottaiyur (Post)

Chennai – 600 127, India Tel : +91 44 43446700 Fax : +91 44 47406190

E-mail: investors@solara.co.in

www.solara.co.in

August 16, 2023

The BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001 The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: 541540 Scrip Code: SOLARA

Dear Sir/Madam,

**Sub:** Newspaper advertisement - Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published on August 15, 2023, in the 'Business Standard' and 'Pratahkal' providing extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023.

These are also being made available on the Company's website at <a href="https://solara.co.in/investor-relations/newspaper-publications">https://solara.co.in/investor-relations/newspaper-publications</a>

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For Solara Active Pharma Sciences Limited

S. Murali Krishna Company Secretary

Encl. as above

#### TATA CONSULTANCY SERVICES LIMITED



### NOTICE

#### Sub: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account

The provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"), amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to IFP and transfer of shares, in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to IEPP Account. Companies are required to inform the shareholders at the latest available address whose shares are liable to be transferred to the IEPP Acthority three months prior to the due date of transfer of shares and simultaneously publish the notice in the newspapers. This Notice is published pursuant to the provisions of the Act and Rules.

Individual communication is being sent to the registered address of the shareholders whose divunclaimed for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF.

The complete details of these shareholders are being uploaded on the Company's website www.tcs.com.

In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by **November 16, 2023**, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF without further notice in the following manner:

In case the shares are held:

- In physical form New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion
  necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder
  be deemed cancelled and non-negotiable.
- In demat form The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shar lying in shareholder's demat account in favour of IEPF.

yyung in snarenoider's demat account in tayour of IEPF.

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF Authority by sending physical copy of requisite documents to the Company for obtaining the entitlement letter, pursuant to Circular dated July 20, 2022 issued by IEPF Authority, and there after submitting online application in the prescribed form IEPF-5 available on the website <a href="https://www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a>.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the co shareholder(s) updated by the Company on its website <u>www.kts.com</u> shall be treated as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEFP pursuant to the fallers (Park International Company) in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEFF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact TSR Consultants Private Limited, Unit: Tata Consultancy Services Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vilkholi (West), Mumbai - 400 083, Tel: +91 810 811 8484, Fax: +91 22 6656 8494, Website: <a href="https://www.tsclindia.com/">https://www.tsclindia.com/</a>

For Tata Consultancy Services Limited

Sd/-Pradeep Manohar Gaitonde Company Secretary

Place : Mumbai Date : August 14, 2023

Negistered Omce:
9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021
Tel: +91 22 6778 9595
Email: investor:relations@tcs.com
CIN: 122210MH1995PLC084781

### ZODIAC

FINEST QUALITY CLOTHING

EXTRACT FROM THE UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

	FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER EINDED JUNE 50, 2025 (Rs. in Lakhs)										
Г			STANDALONE				CONSOLIDATED				
П		QUARTER ENDED ON YEAR ENDED ON		QUARTER ENDED ON			YEAR ENDED ON				
П		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023		
П		(Unaudited)	(Refer Note 'c' below)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Refer Note 'c' below)	(Unaudited)	(Audited)		
L			(Audited)				(Audited)				
1	Total Income from operations	3,397.05	4,458.49	4,238.49	17,648.12	3,494.57	4,608.92	4,247.93	18,340.88		
2	Net (Loss) for the period before Exceptional item & tax	(942.06)	(637.92)	(578.00)	(2,385.26)	(937.73)	(582.37)	(645.25)	(2,343.49)		
3	Exceptional Item (Refer Note 'b' below)	-	3,901.09		3,901.09	-	3,901.09		3,901.09		
3	Profit/ (Loss) for the period after tax	(904.93)	3,275.49	(597.28)	1,579.28	(916.08)	3,336.71	(678.83)	1,598.09		
4	Total Comprehensive Profit / (Loss) for the period										
L	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)										
L	and Other Comprehensive Income (after tax)]	(582.16)	3,275.10	(566.12)	1,998.79	(550.23)	3,241.18	(578.53)	2,084.93		
5	Paid up Equity Share Capital				2,599.37				2,599.37		
6	Other Equity				22,992.00				25,318.69		
17	Earning/ (Loss) Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (in Rs.)										
П	1. Basic	(3.48)	13.15	(2.41)	6.34	(3.52)	13.40	(2.74)	6.42		
ı	2. Diluted	(3.48)	13.15	(2.41)	6.34	(3.52)	13.40	(2.74)	6.42		

Place: Mumbai Date: August 14, 2023

- otes:
  The above is anextract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements).
  Regulation, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website
- regulation, 2015. The Uniform to the Quateriery / Annual manners neuron are available on the stock schange velocities would be with section of the Contraction of the
- The figures for the quarter ended March 31,2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March 31,2023 and the unaudited published year to date figures upto third quarter of the financial year which were subject to Limited Review.

For and on behalf of the Board of Director

Sd/-

Vice Chairman & Managing Director DIN: 00068423

ZODIAC CLOTHING COMPANY LTD. Regd. Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030 Tel : 022-66677000, Fax : 022-66677279, Website : www.zodiaconline.com, Email ld : cosecy@zodiacmtc.com









### AVG LOGISTICS LIMITED

Regd Office: 25. DDA Market. Savita Vihar. Delhi-110092 Corporate Office: 102, 1st Floor, Jhilmil Metro Complex Delhi-110095 CIN: L60200DL2010PLC198327; email- praveen@avglogistics.com Website: www.avglogistics.com EXTRACT OF THE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

		Standalone		Consolidated			
Particulars	Quarter Ended		Quarter Ended Year Ended		r Ended	Year Ended	
Tantoularo	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	
	Un-audited	Un-audited	Audited	Un-audited	Un-audited	Audited	
Revenue from operations	10,034.15	9,689.27	42,710.82	10,034.15	9,689.27	42,710.82	
Net Profit / (Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items & Share of profit/(loss) of Associates)	265.29	23.72	1,117.99	265.29	23.72	1,117.99	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items & Share of profit/(loss) of Associates)	265.29	23.72	1,117.99	265.29	23.72	1,117.99	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items & Share of profit/(loss) of Associates))	208.16	8.42	786.67	253.02	4.18	834.36	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	207.91	7.84	785.66	252.77	3.60	833.35	
Equity Share Capital	1,177.53	1,177.53	1,177.53	1,177.53	1,177.53	1,177.53	
Reserves (Excluding Revaluation Reserves)	-	-	7,737.00	-	-	7,799.14	
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (for quarter not annualized)							
Basic (in Rs.):	1.77	0.07	6.68	2.15	0.03	7.09	
Diluted (in Rs.)	1.77	0.07	6.68	2.15	0.03	7.09	
	Revenue from operations  Net Profit / (Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items & Share of profit/loss) of Associates)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items & Share of profit/loss) of Associates)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items & Share of profit/loss) of Associates))  Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Equity Share Capital  Reserves (Excluding Revaluation Reserves)  Earnings Per Share (of Rs. 10 <sup>-</sup> each) (for continuing and discontinued operations ) (for quarter not annualized)  Basic (n Rs.):	Revenue from operations 10,008-0223 (Un-audited 10,008-10 (Inc. 10,008-10 (Inc	Particulars   Quarter   Ended   30-6-2022   Jun-audited   Jun-audited	Revenue from operations	Particulars	Particulars   Quarter   Particulars   Quarter   Particulars   Quarter   Q	

es:
The above is an extract of the detailed format of Quarter ended 30 June 2023 of Consolidated and Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the websites of the BSE and NSE at www.bselindic.com and www.nselindic.com respectively and nor Company's website at www.avglogistics.com.

FOR AVG Logistics Limited

(Rs. In Lakhs)

....

sd/-Sanjay Gupta Managing Director

## JHS SVENDGAARD LABORATORIES LIMITED

### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

				(Rs in lacs)
Particulars	30 <sup>th</sup> June 2023	Quarter Ended 31" March 2023	30" June 2022	Year Ended 31" March 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	2036.55	3320.90	2278.61	11,060.44
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional item				
and/or extraordinary items)	(365.32)	225.87	(236.64)	(2,184.02)
Net Profit / (Loss) for the period (before tax after exceptional				
and/or extraordinary items)	(365.32)	(1,637.19)	(236.64)	(2,184.02)
Net Profit / (Loss) for the period (after tax exceptional and/or				
extraordinary items)	(303.06)	(1,012.78)	(415.81)	(1,677.53)
Total comprehensive income for the period	(296.24)	(1,026.72)	(413.85)	(1,687.44)
Equity Share Capital (Face value of Rs 10 each)	6,490.05	6,490.05	6,490.05	6,490.05
Earnings per equity share(of Rs 10 each)				
(a) Basic (Rs)	(0.40)	(1.52)	(0.59)	(2.34)
(b) Diluted (Rs)	(0.40)	(1.52)	(0.59)	(2.34)

Key numbers of Standaione Financial Results								
Particulars	Quarter Ended 30th June 2023	Quarter Ended 31" March 2023	Quarter Ended 30" June 2022	Year Ended 31" March 2023				
Turusuurs	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
Total income from operations	1,578.30	2,817.97	2,039.12	9,497.92				
Profit / (Loss) for the period (after extraordinary activities								
but before tax)	(234.20)	(1,605.63)	(128.97)	(1,971.91)				
Profit / (Loss) for the period (after extraordinary activities								
and tax)	(194.34)	(943.76)	(332.26)	(1,514.09)				
Total comprehensive income for the period	(189.75)	(962.04)	(331.22)	(1,529.24)				

Total comprehensive income for the period (1997) (982.04) (331.22) (13.292.41)

Notes: The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June 2023 as reviewed by Aud

Committee and approved by Board in its meeting dated August 14, 2023 filled with the Stock Exchange under Regulation SS 018 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 3.018 and full format of the Financial Results for the quarter ended 30th June 2023 are evalible at the website of the BSE (www.bseindia.com) and NSE (www.restidia.com) and NSE (www.res

### THE YAMUNA SYNDICATE LIMITED

P.NO. +91-1732-255479, E.MAIL: companysecretary@yamunasyndicate.com, Website: www.yamunasyndicate.com Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023

		S	STANDALONE			CONSOLIDATED			
	Particulars	Quarter Ended			Quarter Ended				
S No		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	30.06.2023	31.03.2023	30.06.2022		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
I	Total Income from Operations	2,135.57	1,505.22	2,367.58	2,135.57	1,505.22	2,367.58		
II	Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	90.56	82.73	97.67	2,370.37	3,867.70	909.02		
ш	Profit/(loss) for the period before Tax (and after Exceptional and/or Extraordinary items)	90.56	82.73	97.67	2,370.37	3,867.70	909.02		
IV	Profit/(loss) for the period after Tax (and after Exceptional and/or Extraordinary items)	66.40	60.83	72.63	2,346.21	3,845.80	883.98		
V	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and comprehensive income (after tax)	66.02	58.74	72.83	2,275.45	3,864.52	897.68		
VI	Equity Share Capital	307.37	307.37	307.37	307.37	307.37	307.37		
VII	Reserve excluding Revaluation Reserves, as shown in the Balance Sheet of previous year.	the 7,351.55		7,351.55		7,351.55		106,987.80	
VIII	Earning Per Share (of Rs. 100/-each) (not annualised)								
	(a) Basic (in Rs.)	21.60	19.79	23.63	763.32	1,251.20	287.59		
	(b) Diluted (in Rs.)	21.60	19.79	23.63	763.32	1,251.20	287.59		

(b) Dituted (in Rs.)

Notes:1. The above financial results of the company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 14, 2023.

The Consolidated results includes the results of the Company and its Associate company namely Isspec Heavy Engineering Limited. Investment in Associate company is accounted for using the equity method of accounting.

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Unaudited Financial Results alongwith Limited Review Report of the auditors, are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.yamunasyndicate.com).

.com).

FOR & BEHALF OF BOARD OF DIRECTORS

OF THE YAMUNA SYNDICATE LIMITED

sd/- (KISHORE CHATNAN) ORE CHATNAN DIRECTO DIN: 0780546

....



SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED
CIN: 124230MH2017PLC291636
Regd. Office: No. 201 Devavrata, Sector 17, Vashi, Nav Mumbai 400 703.
Address: 2nd Floor, Admin Block 27, Vandaloor kelambakkam Road, Keela

CONDENSED CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

				(Rs. in Crores exc	ept per share data
SI. No.	Particulars	ended		Corresponding 3 months ended in the previous year	Previous Financial Year ended
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		UNAUDITED	(Refer Note 3)	UNAUDITED	AUDITED
	Continuing operations:				
1	Total income	354.35	385.30	337.05	1,466.36
2	Net Profit for the period before tax	(29.36)	5.03	(31.10)	(44.82)
3	Net Profit for the period after tax	(19.11)	3.75	(16.45)	(22.25)
4	Other Comprehensive Income for the period	-	(0.74)	(0.16)	(2.06)
5	Total Comprehensive Income for the period (3 + 4)	(19.11)	3.01	(16.61)	(24.31)
6	Equity Share Capital	36.00	36.00	36.00	36.00
7	Other Equity				1,464.21
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations) -				
	Basic (Rs.)	(5.43)	1.05	(4.56)	(6.16)
	Diluted (Rs.)	(5.43)	1.05	(4.56)	(6.16)

- Notes:

  The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the NSE Limited (www.nseinda.com), BSE Limited (www.solara.co.in) (www.solara.

Poorvank Purohit MD & CEO

Date : August 14, 2023









# स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.०५ वाजता होणार

मुंबई, दि. १४ ( प्रतिनिधी ) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६वा वर्धापन दिन मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

अनुषंगाने जारी परिपत्रकानुसार, राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. तर, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

### ज्ञानवापीच्या धर्तीवर मथुरेत सर्वेक्षणाची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई, दि. १४ ( प्रतिनिधी ) : उत्तर प्रदेशातील मथुरेतील वादग्रस्त शाही मशीद इदगाह परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करत श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाहसंदर्भात सुरू असलेल्या जिमनीच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. त्याचवेळी याचिकाकर्ते आशुतोष पांडे यांनी आरोप केला आहे की, शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्था

मालमत्तेचे नुकसान करण्याचे काम करत

श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे प्रतिनिधित्व आशुतोष पांडे हे सिद्ध पीठ माता शाकुंभरी पीठाधीश्वर भृगुवंशी यांचे अध्यक्ष आहेत न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे मथुरेतील बांधकामाला मशीद मानता येणार नाही १९६८च्या याशिवाय कराराच्या वैधतेच्या विरोधात युक्तिवाद करताना याला फसवणुक म्हटले आहे.

शाही मशीद इदगाह वरावास शाराना समितीसारख्या संस्था नुकसान मालमत्तेचे करत असल्याचा आरोप भृगुवंशी आशुतोष पांडे यांनी केला आहे मंदिरांचे खाब आाण चिन्हांचे नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे. जनरेटरचा वापर करण्यात आला असून त्यामुळे भिंती आणि खांबांचे बरेच नुकसान

झाले आहे.

याचिकाकत्यांने कॅम्पसमध्ये होणाऱ्या प्रार्थना आणि उपक्रमांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. आशुतोष पांडे यांनीही मालमत्ता नोंदणीतील विसंगतींबाबत चिंता व्यक्त केली आहे. इंदगाह नावाने जिमनीची अधिकृत नोंदणी करता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. कारण त्याचा कर कटरा केशव देव मथुरा या नावाने वसूल केला जात आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे संबंधित पालकमंत्री अथवा अन्य मंत्री यांच्यामार्फत ध्वजारोहण करण्यात येईल. काही अपरिहार्य कारणामुळे मंत्री उपस्थित राहु न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाव्यतिरिक्त एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ

करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५

वा.च्या पूर्वी किंवा ९.३५ वा.च्या नंतर आयोजित

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन राजशिष्टाचार विभागामार्फत

#### आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेड सीआयण्न : L51900MH1986PLC040232

**नोंदणीकृत कार्यालय :** १०७, न्यु सोनल लिंक इंड. इस्टेट, लिंक रोड, मालाड पश्चिम मुंबई ४०० ०६४.

वेबसाइद: www.istreetnetwork.com ईमेल: info@istreetnetwork.com दि. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

		तिमाही अखोर					
विवरण	३०.०६.२०२३	39.03.7073	३०.०६.२०२२	39.03.2023			
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
कार्यचलनामधून एकूण महसूल	0.09	0.88	0.28	0.92			
कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा							
(कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	(२.१८)	(80.€)	(२.८८)	(२४.०६)			
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा							
(अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	(२.१८)	(४०.६)	(२.८८)	(२४.०६)			
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा							
(अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	(२.१८)	(80.€)	(२.८८)	(२४.०६)			
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२.१८)	(80.€)	(२.८८)	(२४.०६)			
(कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट व अन्य							
सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)							
इक्विटी भाग भांडवल	८५२.००	८५२.००	८५२.००	८५२.००			
उत्पन्न प्रति शेअर (प्रति मूल्य रु. ४ प्रत्येकी) (वार्षिकी नाही)							
मूळ व सौम्य	(०.०१०)	(০.০१४)	(०.०१४)	(०.११३)			
	कार्यचलनामधून एकूण महसूल कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व) कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात) कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) इकिटो मा भांडबल उत्पन्न प्रति शेअर (प्रति मूल्य रु. ४ प्रत्येकी) (वार्षिकी नाही)	कार्यचलनामधुन एकूण महसूल ०.०७ कालावधीकरिता निव्बळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बापूर्व) (२.१८) कर पूर्व कालावधीकरिता निव्बळ नफा/ तोटा (अतिरक्त व/वा अतिविशेष बार्बापुर्व) (२.१८) कर पूर्व कालावधीकरिता निव्बळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बापश्चात) (२.१८) कर पश्चात कालावधीकरिता निव्बळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बापश्चात) (२.१८) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (२.१८) (कालावधीकरिता पफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) इविचटी भाग भांडवल उत्पन्न प्रति शुरूष र ४ प्रत्येक्ती) (वार्षिकी नाही)	कार्यचलनामधून एकूण महसूल   ०.०७   ०.१२   कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा   (२.१८)   (३.०४)   कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा   (अत्र. अतिरिक्त व /वा अतिविशेष बार्बांपूर्व)   (२.१८)   (३.०४)   कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा   (अतिरिक्त व /वा अतिविशेष बार्बांपूर्वा )   (२.१८)   (३.०४)   कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा   (अतिरिक्त व /वा अतिविशेष बार्बांपश्चात )   (२.१८)   (३.०४)   कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (२.१८)   (३.०४)   कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक अत्यन्न (३.१८)   (३.०४)   कालावधीकरिता नफा / तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात )   (४.१८०   ४५२.००   ४५२.००   ४५२.००   ४५२.००	चिवरण   चिवरण   चे०.०६.२०२३   ३१.०३.२०२३   ३०.०६.२०२२   अलेखापरीक्षित   अलेखापरीक्षित   अलेखापरीक्षित   अलेखापरीक्षित   जे०.११   ०.१			

. । बरील अलेखापरिक्षीत वित्तीय अहवाल लेखा समितीद्वारे मर्यादित केला आहे व संचालक मंडळाद्वारे दि. १४ ऑगस्ट, २०२३ रोजी आयोजित केला आहे

. चेरा आरोजाराजा तथाप अस्तर एका वासाका नगावा करा आरू व वर्षात्म शब्दकार है. इ. आगर, ५२५ एका जानावर्ष करा। आरू. इ.चेरानीव चैपानिक लेखा अहवात करानेच्या मर्वादित असूता अहवाती कहेता और वेष्मानी मर्योदित अहवात वारी केला आर्हे. . कंपनीच्या आर्टिफिरीअल ईटिलीकेंटच्या क्षेत्रामध्ये सेवा प्रदान करण्याची सधी दिली आहे (एआय). कंपनीन एआयमध्ये व्यवसाय संघी करिता उपक्रमांचे अशं स्वाक्षरीकृत केले आहे व टेक्नोलॉजीस स्ट्रेंग्थ करिता व्यवसाय संचालक मंडळाची सभा मंडळाद्वारे मंजूर लेखा समिती द्वारे पाहण्यात आली आहे. कार्य चालू आहे व जर कार स्वाक्षाकृत कल आहे व दम्मालाआस स्टूब्ब कारता व्यवसाय संचालक मंडळाचा समा मंडळाद्वार मंजू लखा सा असत्यसार यांच्या व्यवसाय मंडिल अनुसार संबेतित असेल. इ. गत आकडेवारी/ वार्षिक आकडेवारी स्प्रिच्ड, हि—अरेंच्ड केली आहे आवश्यक असल्यास संध्या चालू वर्ष पाहावे

दिकाण : मुंबई/ माऊंटन व्हाू, सीए, यूएसए दि. १४ ऑगस्ट, २०२३ डीआयएन : ००४४९३

#### अंबा एन्टरप्रायजेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : एस. क्र. 132, एच. क्र. 1/4/1, प्रेमराज इंडस्ट्रियल इस्टेट, शेड क्र. बी-2, 3, 4,

दळवी वाडी, नांदेड फाटा, पुणे 411 041. सीआयएन : L99999PN1992PLC198612 दूर. क्र. 022-28701692 ईमेल : ambaltd@gmail.com वेबसाइट : www.ambaltd.com

दि. 30 जून, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

31.03.2023 30.06.2022 31.03.2023 कार्यचलनामधून एकूण उत्पन<u>्</u>न 21812.86 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिविशेष पूर्व) 171.16 224.39 144.38 639.44 कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अतिविशेष बाबींपश्चात 171.16 224.39 144.38 639.44 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष पश्चात) 118.02 170.90 94.92 472.77 कालाबधीकरिता एकण सर्वसमाबेशक उत्पन्न (कालाबधीकरिता निब्बल नका/(तोटा) समाविष्ट (कर पश्चात)व अन्य सर्वसमाबेशक उत्पन्न (क पश्चात) 118.25 170.88 474.27 इक्विटी भाग भांडवर 633.024 633.024 633.024 633.024 2022.85 प्रति शेअर उत्पन्न (रु. 10/- प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)

FRASER AND COMPANY LIMITED Regd. Office: Shop No.75, Bldg No.75, B Wing, Evershine Helio Chs Ltd, Emp, Thakur Village, Kandivali (E) Mumbai 400101 CIN: - L51100MH1917PLC272418 Tel: 022-28686735, Email: fraseracp@gmail.com, Website: www.fraserindia.co.in

0.93

0.93

Particulars  Tatal la corre from Countings	30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023	30.06.2022	Year Ended
Total Income from Operations		(Unaudited)	(Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total Income from Operations	-	1	89.21	128.08
Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.01)	2.39	2.57	4.65
Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.01)	2.39	2.57	4.65
Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.51)	1.79	1.83	3.42
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(1.51)	1.79	1.83	3.42
Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	81.20	81.20	81.20	81.20
Other Equity	-	-	-	(1.23)
	Exceptional and / or Extra Ordinary Items)  Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)  Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)  Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	Exceptional and / or Extra Ordinary Items)  Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)  Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)  Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)  Other Equity	Exceptional and / or Extra Ordinary Items)  Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)  Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)  Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)  Other Equity  - (2.01)  2.39 (1.51)  1.79 (1.51)  1.79 (1.51)  81.20  81.20	Exceptional and / or Extra Ordinary Items   (2.01)   2.39   2.57

1. The Un-Audited Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on Monday, 14th August, 2023. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the financial results fo the Quarter ended 30th June. 2023.

(0.19)

The above is an extract of the detailed format of Quarter and Annual financial result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full forma of the Financial results are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company

The entire operation of the Company relate to only one segment viz. supply of construction and real estate related materials. Hence, as per the Management approach under Ind AS-108, the company has a single operating segment. Figures for the Previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the

Place: Mumbai Date: 14th August, 2023

(b) Diluted-Rs

**OMKAR RAJKUMAR SHIVHARE** (Whole Time Director) DIN:- 08374673

0.22

For and on behalf of the Board For FRASER AND COMPANY LIMITED KAUSTUBH RAVINDRA SHETYE (Managing Director) DIN :- 08545901

0.22

0.22

0.42

# SOLARA

### सोलारा ॲक्टीव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड

CIN: L24230MH2017PLC291636 नोंदणीकृत कार्यालय: २०१, देववृत्त, सेक्टर-१७, वाशी, नवी मंबई

कॉपोरेट कार्यालय : २रा मजला, ॲडमीन ब्लॉक, क्र. २७, वंडालुर केलंबक्कम रोड, कीलाकोटैयुर व्हिलेज, चेन्नई – ६०० १२७ ३० जून, २०२३ रोजी तिमाहीसाठी संपलेले संकलित एकत्रित अलेखापरीक्षीत वित्तीय निष्कर्ष

		(प्रांत शंअर डटा व	त्रगळता रु. काटामध्य)							
अ.	तपशील	संपलेली तिमाही	मागील संपलेली तिमाही	मागील वर्षातील संपलेली संबंधीत तिमाही	मागील संपलेले आर्थिक वर्ष					
क्र.		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३					
		अलेखापरीक्षीत	(टिप ३ पहा)	अलेखापरीक्षीत	लेखापरीक्षीत					
	चालु असलेले संचालन									
१	एकूण उत्पन्न	354.35	385.30	337.05	1,466.36					
2	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	(29.36)	5.03	(31.10)	(44.82)					
3	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	(19.11)	3.75	(16.45)	(22.25)					
8	कालावधीसाठी इतर सर्वसामावेशक उत्पन्न	-	(0.74)	(0.16)	(2.06)					
ц	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (३+४)	(19.11)	3.01	(16.61)	(24.31)					
ξ	समभाग भांडवल	36.00	36.00	36.00	36.00					
9	इतर समभाग				1,464.21					
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे)									
	(संचालन सुरु ठेवण्याकरिता) –									
	मूलभूत (रु.)	(5.43)	1.05	(4.56)	(6.16)					
	सौम्यिकृत (रु.)	(5.43)	1.05	(4.56)	(6.16)					
टिया •										

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड ऑदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजेसमध्ये सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तिय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंनेसच्या वेबसाईट्स एनएससी लिमिटेड (www.nseindia.com) आणि बीएससी लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट (www.solara.co.in) वर उपलब्ध आहे वरील सोलारा ॲक्टोव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड ("दि कंपनी") च्या एकत्रित वित्तिय निष्कर्षांचे लेखापरीक्षण सिमतीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्य

दि. १४ ऑगस्ट, २०२३ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या निष्कर्षांचे डीलॉइट हस्किन ॲन्ड सेल्स एलएलपी – कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षक यांनी पुनरावलोकन केले आहे. मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक अहवालाव दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेले संपूर्ण वित्तीय वर्ष तसेच तत्परचात संबंधित वित्तीय वर्षात संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपयैतच

प्रसिद्ध करण्यात आलेल्या वर्ष ते तारीख आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आकडेवारी आहे पर्वांक परोहित

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३

वर्ष अखेर

3.73

व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ



मातीला नमन, वीरांना वंदन

या अभियानात अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन...

९-३० ऑगस्ट २०२३

वीर ह्तात्म्यांच्या सन्मानार्थ शिलाफलक | पंच-प्रण (शपथ)

वस्था वंदन । वीरांना वंदन । ध्वज वंदन व राष्ट्रगीत



🛞 www.mahasamvad.in 🙌 👽 🚳 🕢 MaharashtraDGIPR 🕟 MahaDGIPR

मुख्यमंत्री

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन

# राज्यावर दुष्काळाचं सावट?

मुंबई, दि. १४ ( प्रतिनिधी ) : राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे यावर्षी बळीराजाची चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई होण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: मराठवाड्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. हवामान खात्याने १८ ऑगस्टनंतर राज्यात पाऊस पुन्हा हजेरी लावील अशी शक्यता वर्तवलेली आहे. जर पावसाने पुन्हा एकदा दडी मारली तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मराठवाड्यामध्ये अवघा ३१.७० टक्के सरासरी पाणीसाठा आतापर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे जर पाऊस पडला नाही तर या पाणीसाठ्यात घट होऊन दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे राज्यभरात मागील वर्षी आजच्या तारखेत ७९.६३ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी मात्र अवघा ६१.१६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामध्ये मराठवाड्यात अतिशय कमी पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार १८ ऑगस्ट नंतर राज्यात पाऊस पडला नाही, तर तात्काळ सर्व विभागाच्या बैठका घेऊन काय उपाययोजना करायच्या यावरती निर्णय घेतला जाईल. ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना खते बी-बियाणे तयार ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची पाण्याची कपात करण्यात आलेली नाही. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार १८ तारखेनंतर पाऊस सुरू झाला नाही. तर सर्व महत्त्वाच्या विभागांची बैठक घेऊन यावरती रणनीती आखली जाईल. पाण्याचं वाटप करत असताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन, त्यानंतर शेतीसाठी आणि नंतर उद्योग धंद्यांसाठी प्राधान्य ठेवला जाणार आहे. १९

ऑगस्ट नंतर पाऊस पडला नाही, तर विशेषत:

मराठवाड्यामध्ये पाण्याचे नियोजन कसं करायचं

यावर भर दिला जाईल.

• होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

सीआयएन : L65990MH2010PLC240703

वेबसाइट : homefirstindia.com दूर. क्र. 180030008425

ईमेल आयडी : loanfirst@homefirstindia.com

### खाजगी मालमत्तेच्या मार्फत विक्रीची सूचना

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री - (नियम 8(6) अंतर्गत सूचना)

अधोहस्ताक्षरीत होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडच्या (होम फर्स्ट) प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अनुसूचीत मालमतेचा ताबा घेतला आहे व आमच्याकडे तुम्ही थकबाकी रक्कमेसह अनुच्छेद 13(4) अंतर्गत थकबाकी ठेवली आहे. कृपया आमची खालील निर्देशित तारखेची सूचना पाहावी, ज्यामध्ये आम्ही सूचित केले आहे की, आम्ही निश्चित राखीव मूल्य वृत्तपत्रामध्ये निर्देशित करून प्रसिद्ध केली होती. लिलाव खालील निर्देशित तारखेस आयोजित केला आहे. लिलाव काही बोलीदारांच्या अनुपस्थितीमुळे यशस्वी

आम जनतेस सूचित करण्यात येते की, प्रतिभृत मालमता जी अनुसूचीमध्ये विवरणीत आहे त्याची विक्री प्रायव्हेट ट्रीटीच्या मार्फत उपलब्ध आहे व कंपनीच्या मान्य अर्टीनुसार कंपनीच्या थकबाकीचे पुन:प्रदान **जशी आहे जये आहे** तत्त्वावर व **जशी आहे जी आहे** 

तत्त्वावर करण्यात येत आहे. त्यामुळे, सदर अंतर्गत अंक्ट व नियम यांच्या तरत्दीच्या तरत्दी अंतर्गत आम्ही तुम्हाला सदर सुचना जारी करत आहोत व सदर सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून 15 दिवसांच्या आत कंपनीच्या थिकत रक्कमेची सक्षम करण्याकरिता मालमत्तेची सुचना अनुसूचीमध्ये अधिक

विवरणीत मालमत्तेचा ताबा घेण्यात येत आहे अन्येथा मालमत्ता जबाबदारीवर विक्री करण्यात येईल. सदर कार्यकक्षेअंतर्गत कोणतेही अन्य हक्के कंपनीसह उपलब्ध आहे व सदर कायचा अंतर्गत वा कोणतेही अन्य कायदे उपलब्ध आहेत. इच्छक पक्षांनी त्यांचे प्रस्ताव सादर करण्याकरिता व पढील तपशील / स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकारी यांना संपर्क साधावा. विक्री सरफैसी कायदा / नियम यांच्या तरतदीअंतर्गत करण्यात येईल. राखीव मुल्य (रु. मालमत्तेचा तपशील / मालमत्तेचे मालक मागणी सचना दिनांकानसार विक्री सचन ई-लिलाव तारीख प्राधिकृत अधिकारी

थिकत रक्कम (रु. मध्ये) तारीख मध्ये) यांची संख्या सिमित्रा अरूण साबळे, फ्लॅट -205, वसंत व्हॅली, ब्लॉक ए विंग, सर्व्हे 224 हिस्सा क. 3, गाव 4,75,013 12,07,2023 न्युज हब + प्रात:काल 12.08.2023 6,50,100 9967834654 साबळे अरूण जगन्नाथ कोण तालका भिवंडी जिल्हा ठाणे, कल्याण 421 311 (इंग्रजी + मराठी) सरफैसी कायदा, 2002 अंतर्गत 15 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार /हमीदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, त्यांनी तारीख व्याजासह मागणी सुचनेमध्ये निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे व सदर सुचनेच्या तारखेपासून 15 दिवसांपूर्वीचा प्रासंगिक खर्च यांच्यासह अन्यथा मालमत्ता लिलाव/ विक्री करण्यात येईल व

दि. 15.08.2023 ठिकाण : मुंबई - ठाणे

प्राधिकत अधिकारी यांच्यादारे स्वाक्षरीकर होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड